

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे
व पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे.
जा.क्र.झोपुप्रा/तांत्रिक/४४२/२०२४.
दिनांक : २२/०२/२०२४.

झोपडपट्टी पुनर्वसन योजना (प्रारूप)

(विकास नियंत्रण नियमावली झोपुप्रा, २०२२ मधील नियम क्र. १४.६.१२(१) अन्वये योजनेची प्रारूप
मंजुरी)

प्रस्तावना :

१. पेठ गुरुवार, पुणे सि.स.नं.२१९, २२०/१, २२०/२, २२०/३, २२०/४अ, २२०/४ब, २२१,
२२२/अ, २२२/ब, २२३, २३३ व २३४ येथे वसलेली झोपडपट्टी संदर्भात २७४५.४० चौ.मी.
क्षेत्रावर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणेसाठी विकसक मे. सह्याद्री प्रॉपर्टीज
यांचेमार्फत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे दि.०५/०८/२०२२ रोजी सदर
मिळकतीवरील प्रस्ताव सादर केलेला आहे. त्यानुषंगाने झोपडपट्टी पुनर्वसन
प्राधिकरणामार्फत प्रस्तावाची छाननी करून झोपडीधारकांच्या ७२.३४% संमतीसह
दि.०५/०८/२०२२ रोजी प्रस्ताव दाखल करणेत आला आहे. महाराष्ट्र झोपडपट्टी
(सुधारणा, निर्मुलन व पुनर्विकास) अधिनियम १९७१ आणि प्रचलित विकास नियंत्रण
नियमावली-२०२२ नुसार प्रस्तावाची छानणी करण्यात येत आहे.

२. सदर क्षेत्रावर झोपडपट्टी असल्याचे खालील अहवालांनुसार स्पष्ट होत आहे.

- अ) सदरच्या क्षेत्रामध्ये झोपडपट्टी सदरशय परिस्थिती/गलिच्छ वस्ती अस्तित्वात
असल्याबाबत संबंधित उपायुक्त, परिमंडळ-५ पुणे महानगपालिका यांचा अहवाल
क्र.३आ-५/४६२४ दि.२८/०९/२०२२ रोजी प्राधिकरणास प्राप्त झालेला आहे.
- आ) सदरच्या क्षेत्राची झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयातील उपजिल्हाधिकारी
तथा सक्षम प्राधिकारी यांनी समक्ष रथळपाहणी करून या क्षेत्रामध्ये झोपडपट्टी सदरशय
परिस्थिती असल्याचा दि.२८/०७/२०२३ रोजी अहवाल सादर केला आहे.

३. उक्त अधिनियमातील कलम ३ क च्या तरतुदीनुसार सदरचे क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन
क्षेत्र” म्हणून दि.१६/११/२०२३ रोजी घोषित करण्यात आले असून सदर आदेशास
खालीलप्रमाणे प्रसिद्धी दिली आहे.

- अ) महाराष्ट्र शासनाच्या राजपत्र पृष्ठ क्र. ६ ते ८, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ३१ ते सप्टेंबर
६, २०२३ दि.२२ ऑगस्ट २०२३ रोजीच्या अधिसुचनेद्वारे प्रसिद्धी देण्यात आली आहे.
- ब) सदर आदेशास दैनिक वृत्तपत्र जनमंथन व लोकनायकमध्ये दि. २२/११/२०२३ रोजी
प्रसिद्धी देण्यात आली आहे.
- क) उपरोक्त आदेशास सदर झोपडपट्टी क्षेत्रामधील दर्शनीय ठिकाणी डकविण्यात येऊन
त्याबाबतचा पंचनामा दि. १७/११/२०२३ रोजी करण्यात आला आहे.

४. सदर मिळकतीवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याच्या दृष्टीने विकसकामार्फत या कार्यालयात दाखल करण्यात आलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे प्रारूप उक्त नियमावलीतील नियम क्र.१४.६.१२(१) अन्वये खालीलप्रमाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे.

❖ झोपडपट्टी पुनर्वसन प्रारूप योजना

झोपडपट्टीचे नाव : पेठ गुरुवार, पुणे सि.स.नं.२१९, २२०/१, २२०/२, २२०/३, २२०/४अ, २२०/४ब, २२१, २२२/अ, २२२/ब, २२३, २३३ व २३४

महानगरपालिका क्षेत्र : पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी.

योजना क्षेत्र : २७४५.४० चौ.मी.

अ.क्र.	स.नं./सि.स.नं./ फा.प्लॉट नं.	क्षेत्र (हेक्टर - आर)	अधिकार अभिलेखातील भोगवटादाराचे नाव
१.	पेठ गुरुवार, पुणे सि.स.नं.२१९, २२०/१, २२०/२, २२०/३, २२०/४ अ, २२०/४ब, २२१, २२२/अ, २२२/ब, २२३, २३३ व २३४	२७४५.४० चौ.मी.	पुणे महानगरपालिका (सरकारी)

१	योजना क्षेत्र चतुःसीमा :-	गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ३१ ते सप्टेंबर ६, २०२३ दि. २२ ऑगस्ट २०२३ रोजी अंतिम ३ क अधिसुचनेप्रमाणे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
२	अ) विकसकाचे नाव.	मे. सह्याद्री प्रॉपर्टीज पत्ता- ११३/५, प्रभात रोड, पुणे.
	ब) झोपुप्रा., पुणेकडील विकसक नोंदणी क्रमांक.	SRA/२९९/२०२३ दि. २१/११/२०२३.
	क) भागीदारी अधिनियमानुसार Registrar of Partnership Firm यांचेकडील नोंदणी तपशील.	मे. सह्याद्री प्रॉपर्टीज तर्फे श्री. सचिन टेमघरे व श्री. अनिकेत घारमाळकर क्र. PN000009089 दि. १०/०२/२०१५
	ड) विकसकाच्या योजनेसंदर्भातील स्वतंत्र बँक खात्याचा तपशील.	मे. सह्याद्री प्रॉपर्टीज ICICI Bank Account Number: 777705078400 Branch : Handewadi IFSC :- ICIC0002392
३	वास्तुविशारद नाव व त्यांच्या नोंदणीचा तपशील.	आर्कि. एट्रियम डिझाइन स्टुडिओ C.T.S. ४३३/४, पहिला मजला, सारस्वत हाऊसिंग सोसायटी, सोमवार पेठ, पुणे.

४.	<p>मिळकर्तीचे स्वरूप</p> <p>अ) शासकीय/निमशासकीय/खाजगी</p> <p>ब) खाजगी मिळकर्ता असल्यास भोगवटादाराचे नाव.</p> <p>क) विकसकास प्राप्त झालेल्या अधिकारांचा तपशील. विकसन करारनामा/कुलमुखत्यारपत्र/ खरेदीखत किंवा Joint Venture त्याचा तपशील किंवा</p> <p>शासकीय-निमशासकीय जमिनीसंदर्भात विशेष नियमावलीच्या नियम क्र. १४.६.२९ अन्वये जमिनीच्या बाजारमुल्यानुसार २५ टक्के रकमेचा किंवा त्या संदर्भातील भागशः भरणा केल्याचा तपशील</p>	<p>शासकीय (पुणे महानगरपालिका)</p> <p>निरंक</p> <p>निरंक</p> <p>सन २०१४ च्या नियमावलीतील नियम क्र.१२(१) नुसार व कार्यालयाकडील परिपत्रक क्र.१७/२०१९ दि.३१/०९/२०१९ रोजी अन्वये पहिला टप्पा एक तृतीयंश भरणा करण्यात आलेला आहे. रक्कम रु.२६,६०,२९३/- दि.२९/०९/२०२२ रोजी प्राधिकरणाकडे जमा केली आहे.</p>
	<p>घ) सद्यस्थितीत योजना क्षेत्राच्या मालकी हक्कासंदर्भात व इतर बाबतीत न्यायालयीन स्थगिती/वाद विवाद/आक्षेप आहेत किंवा कसे?</p>	<p>याबाबत विकसक यांनी दि.१०/०९/२०२३ रोजी हमीपत्र सादर केले आहे.</p>
	<p>इ) सक्षम न्यायालयाचे स्थगिती आदेश असल्यास त्याबाबतचा तपशील.</p>	<p>याबाबत विकसक यांनी दि.१०/०९/२०२३ रोजी हमीपत्र सादर केले आहे.</p>
५	झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्राबाबतचा तपशील.	
	I. झोपडपट्टीचे क्षेत्रफळ. (कलम ३क नुसार)	जा.क्र. झोपुप्रा/सप्रा-१/गुरुवार पेठ /२१७९/२०२३ दि.१६/११/२०२३. (एकूण क्षेत्र =२७४५.४० चौ.मी.)
	II. मोजणी नकाशानुसार येणारे क्षेत्र.	२८५६.५७ चौ.मी
	III. रस्तारुंदीकरण खालील क्षेत्र	६३.८० चौ.मी..
	IV. योजना क्षेत्रांतर्गत आरक्षण असलेले क्षेत्र. (प्राथमिक शाळा आरक्षण)	८८४.९३ चौ.मी
	V. योजने खालील निव्वळ क्षेत्र	१७९६.६७ चौ.मी.
६	एकूण झोपडयांची संख्या	१६४
	उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी, क्र.०१ झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांचेकडील दिनांक २०/१०/२०२३ रोजीची अंतिम पात्रता यादी.	
	I. पात्र निवासी	७२
	II. अपात्र निवासी	८०

	III. पात्र बिगर-निवासी	००
	IV. अपात्र बिगर-निवासी	०३
	V. सार्वजनिक	०९ [०२ जयश्री तरुण मंडळ (ए-१, ए-१२) + ०१ गणेश मंदिर (बी-०७) + ०३ शौचालय (ए-२४, बी-६७, बी-६८) + ०२ सार्वजनिक (ए-२, बी-३०) + ०१ घाशिबा मंदिर (बी-६५)]
	VI. अपीलातील संख्या (क) एकूण झोपडीधारक	०० १५२ निवासी + ०३ बिगरनिवासी + ०९ सार्वजनिक = १६४
९	एकूण अनुज्ञेय बांधकाम क्षेत्र (Scheme FSI) (६५६३.०८ + १८०४८.४७ + ५४९४.५४)	३००२६.०९ चौ.मी.
१०.	विकास आराखड्यानुसार भूखंडावरील आरक्षण व अन्य तरतूदी. (नियम क्र. १४.६.१९(१) नुसार) (पार्किंग आरक्षण) $2681.60 \times 33\% = 884.93$ चौ.मी	८८४.९३ चौ.मी
११.	भूखंडावर विकसकाने प्रस्तावित केलेले पुनर्वसन घटकांतर्गत बांधकाम व त्या अनुषंगाने देय होणारे प्रोत्साहनात्मक बांधकाम क्षेत्र - अ) पुनर्वसन घटकांतर्गत प्रस्तावित बांधकामाचे क्षेत्रफळ (Proposed Built up Area Under Rehab Component) ब) झो.पु.प्रा.नियमावली सन २०२२ मधील नियम क्र. १४.६.१६(१) नुसार प्रकरणी खालीलप्रमाणे चटईक्षेत्र निर्देशांक रेशो परिगणित होत आहे. प्रकरणी प्रथम बांधकाम परवानगी (C.C.) अद्याप दिलेले नाही.	४९६५.९८ चौ.मी. $Y = \text{सदनिकेचा दर} (\text{सन } 2023 - 2028)$ $= ₹. ५७,७४०/- \text{ प्रति चौ.मी. (वि.क्र. १२/२२१)}$ $X = \text{बांधकामाचा दर}$ $= ₹. २६,६२० /-\text{प्रति चौ.मी.}$ $n = (Y/X) - 2$ $= (५७,७४० / २६,६२०) - 2$ $= (२.९६ - 2)$ $= ०.९६$ $R = [2.80 - (n \times 0.30)]$ $= [2.80 - (0.96 \times 0.30)]$ $= [2.80 - 0.088]$ $= २.७१$ क) एकूण पुनर्वसन घटकाचे प्रस्तावित बांधकाम क्षेत्र (Total construction Area Under Rehab Component as per proposed drawing)

	ड) प्रोत्साहनात्मक बांधकाम क्षेत्र (Incentive construction Area) (क x ब) (६५६३.०८ X २.७५)= १८०४८.४७ चौ.मी.	१८०४८.४७ चौ.मी.							
	इ) नियम क्र.१४.६.१६(१) नुसार जास्त घनता असल्यास अतिरिक्त २०% अथवा ३०% देय मोबदला. (ड x २०% किंवा ३०%) अस्तित्वातील टेनामेंट डेन्सिटी ८६३ प्रती.हे. परीगणित होत आहे, घनता ही ८५० प्रती.हे. पेक्षा जास्त असल्याने Additional Incentive on Free sale Component ३०% लागू होत आहे.	१८०४८.४७ X ३०% = ५४९४.५४ चौ.मी.							
	ई) योजनेसाठी एकूण अनुज्ञेय बांधकाम क्षेत्र (पुनर्वसन घटक + मुक्त विक्री घटक) (Scheme FSI) (६५६३.०८+१८०४८.४७+५४९४.५४)	३००२६.०९ चौ.मी.							
१२.	योजने अंतर्गत बांधकाम होणाऱ्या ईमारती तसेच सदनिका संख्या -								
प्रयोजन	पुनर्वसन घटक (विंग B)			विक्री घटक (विंग A)			मिश्र वापर		
	ईमारती संख्या	सदनिका संख्या	मजले	ईमारती संख्या	सदनि का संख्या	मजले	ईमारती संख्या	सदनिका संख्या	मजले
अ) निवासी	१	१५२	०८	१	३६	६	००	००	००
ब) बिगरनिवासी		०३	०१		३५	०२	००	००	००
क) एकूण	१	१५५	०९	१	७१	०८	००	००	००
ड) एफ एस आय वापर	४९६५.९८ चौ.मी.			२४२९.२८ चौ.मी.					
इ) भूखंडावरील प्रस्तावित ठिकाण	पेठ गुरुवार, पुणे								

सदरच्या प्रारूप योजनेबाबतचा अन्य तपशील खालीलप्रमाणे आहे-

- शासनाच्या प्रचलित धोरणानुसार झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत दि.०१/०१/२००० या अर्हता दिनांकारोजी अथवा त्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या शासकीय-निमशासकीय व खाजगी जमिनीवरील घोषित तसेच गणनाकृत झोपडपट्टीत सध्या प्रत्यक्ष राहत व वास्तव्य करीत असलेल्या झोपडीधारकांचा निवारा संरक्षित करण्यात आला आहे. सदर योजनेअंतर्गत पात्र ठरणा-या झोपडीधारकांना ३०० चौ.फुट. चटई क्षेत्राची सदनिका विनामुल्य देण्यात येणार असून दि.०१/०१/२०११ या अर्हता दिनांकानुसार सन २००० ते २०११ दरम्यानचे अपात्र व्यक्तिंचे सशुल्क पुनर्वसन उपलब्धातेप्रमाणे करण्यात येणार आहे.

२. सदर मिळकतीवरील झोपडीधारकांनी एकत्रित येऊन सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापित करणे अनिवार्य आहे. त्याबाबतचा रितसर अर्ज व आवश्यक ती सर्व कागदपत्रे प्राधिकरणातील सहकार विभागाकडे तात्काळ दाखल करणे आवश्यक राहील.

सदर योजनेतील जमीन शासकीय असल्याने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामध्ये महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमूलन व पुर्नविकास) अधिनियम, १९७१ च्या कलम १५(अ) प्रमाणे निहित होणे आणि सदर जमीनीसंदर्भातील झोपडीधारकांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेसोबत ३० वर्षांचा दीर्घ मुदतीचा भाडेपट्टा करारनामा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांचे वतीने करणे अभिप्रेत आहे. तसेच सदर मिळकत ही शासकीय संस्थेच्या भोगवट्यातील असल्यास विकास नियंत्रण नियमावली २०२२, मधील नियम क्र. १४.६.२९ नुसार सदर जमीनीच्या क्षेत्रासाठी बाजारमूल्यानुसार देय होणा-या २५ टक्के रकमेपैकी उर्वरीत रक्कम व अधिनियमाच्या कमल १७ (५) नुसार देय रक्कम विकसक यांनी ईमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र घेण्यापूर्वी या प्राधिकरणाकडे भरणा करणे आवश्यक राहील.

३. सदरील क्षेत्र हे उक्त अधिनियमाचे कलम ३(क) अंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र म्हणून दि. १७/०७/२०२३ रोजी घोषित करण्यात आले असून उक्त अधिनियमाचे कलम ३(ङ) सह कलम १२ अंतर्गत सदरील क्षेत्राबाबत झोपडपट्टी निर्मूलन आदेश पारित करण्यात येत आहेत.
४. सदर मिळकतीवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणेच्या दृष्टीने व सदर मिळकतीवरील पात्र झोपडीधारकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करणेच्या उद्देशाने सदर मिळकतीबाबत झोपडपट्टी निर्मूलन आदेश निर्गमित करण्यात आल्यानंतर सर्व पात्र लाभार्थ्यांची विकसकामार्फत संक्रमण शिबिरामध्ये अथवा प्राधिकरणामार्फत निश्चित इतके किमान घरभाडे देऊन तात्पुरती पर्यायी निवास व्यवस्था करण्यात येईल. त्या अनुषंगाने, सर्व लाभार्थ्यांनी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये सहभाग घेणे अनिवार्य आहे व प्रक्रियेस सहकार्य करणे बंधनकारक राहील.
५. कोणत्याही झोपडीधारकाने झोपडपट्टी निर्मूलन आदेशान्वये विहीत मुदतीत त्याची झोपडी/दुकान रिकामे न केल्यास अथवा झोपडीधारकाची योजनेस संमती नसल्यास /झोपडीधारकास योजना मान्य नसल्यास असा पात्र झोपडीधारक उक्त अधिनियमाच्या कलम ३(ङ) अन्वये त्याचा पुनर्वसनासाठीचा हक्क गमावून बसेल व त्याचे पुनर्वसन न करता तो निष्कासनासंदर्भातील कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहील. त्याचबरोबर, अपात्र झोपडीधारकांना आवश्यक तेथे बळाचा वापर करून सदर योजना क्षेत्रामधून निष्कासित करण्यात येईल.
६. विकसकामार्फत सदर मिळकतीवर पुनर्वसन घटकांतर्गत बांधकाम पूर्ण करण्यात आल्यानंतर सदर योजनेमधील सर्व पात्र लाभार्थ्यांना प्राधिकरण कार्यालयामार्फत सोडत पद्धतीने सदनिकांचे वाटप करण्यात येईल. त्यानंतर विकसकामार्फत अशा सदनिकेचा वैयक्तिक करारनामा संबंधित लाभार्थीच्या (पती-पत्नी यांच्या संयुक्त) नावे दुव्यम निबंधक कार्यालयात नोंदणीकृत करून ताब्यात देण्यात येतील. जर संबंधीत झोपडीधारकाने त्यांना

निश्चित करण्यात आलेल्या सदनिकेचा करारनामा करून सदनिकेचा ताबा घेण्यास कसूर केल्यास असे लाभार्थी उक्त अधिनियमाच्या कलम ३(ज्ञ) अन्वये आपला पुनर्वसनाचे हक्क गमावतील.

७. अधिनियमाच्या कलम ३ नुसार पात्र झोपडीधारकास वाटप केलेली सदनिका त्याने वाटप दिनांकापासून ५ वर्षाच्या कालावधीत किंवा राज्यशासन निर्धारित करेल अशा मुदतीत सक्षम अधिकाऱ्यांच्या मान्यतेशिवाय कोणत्याही प्रकारे हस्तांतरीत करता कामा नये.

८. झोपडपट्टी पुनर्वसन इमारतीच्या देखभालीबाबत :

अ) सदर योजनेबाबत होणाऱ्या सामायीक सुविधापोटींच्या मासिक देखभाल शुल्क खर्चाची, मासीक वीजबिल, पाणीपट्टी, सरकारी कर, पट्टे इत्यादी भरण्याची जबाबदारी सदर योजनेसंदर्भात स्थापित झालेल्या/होणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्थेची असेल.

ब) पात्र लाभार्थीना हस्तांतरीत करण्यात येणा-या वैयक्तिक सदनिकेच्या आतील भागासंदर्भातील सर्व कर/शुल्क, विजबिल, पाणीपट्टी इत्यादी देण्याची जबाबदारी ही संबंधित लाभार्थ्यावर राहील.

क) पुनर्वसन क्षेत्राकरीता उद्वाहन, पाणीपुरवठा व्यवस्था, सांडपाणी व्यवस्था, फायर हायझंट व घन कचरा व्यवस्था याबाबत झोपडीधारकांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नावे जमिनीचे व इमारतीचे अभिहस्तांतरण झालेनंतर विकसकाच्या खर्चाने ५ वर्षांकरीता वार्षिक देखभाल करार करणे बंधनकारक राहील. मात्र, संदर्भातील वितीय तरतूद वगळता उर्वरीत जबाबदारी ही गृहनिर्माण संस्थेची राहील. त्याचप्रमाणे इमारतीचा विमा उतरवून ५ वर्षांसाठी प्रिमियम देण्याची जबाबदारी विकसकाची असेल.

ड) सदर मिळकतीवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना इमारतीच्या देखभाल दुरुस्तीसाठी विकसक यांनी विशेष नियमावलीतील नियम क्र.१४.६.१७(४) अन्वये खालीलप्रमाणे कार्यालयाकडे रक्कम भरणा करणे बंधनकारक राहील.

१. देखभाल शुल्क रकमेचा भरणा रु.४०,०००/- प्रती पुनर्वसन गाळा (समाजमंदीर व

बालवाडी, वेलफेअर सेंटर, सोसायटी ऑफिस, टॉयलेट यासह पुनर्वसन

घटक बांधकाम क्षेत्रासाठी) किंवा,

२. बांधकाम मुल्य दर तक्त्यातील बांधकाम दराच्या

a. ३% (१५ मी पर्यंत उंच इमारतीसाठी)

b. ४% (२४ मी पर्यंत उंच इमारतीसाठी)

c. ५% (४५ मी पर्यंत उंच इमारतीसाठी)

d. ७% (४५ मी आणि त्यापेक्षा जास्त उंच इमारतीसाठी)

वरीलप्रमाणे १ व २ यापैकी जे जास्त असेल ती रक्कम.

सदरची रक्कम इमारतीचे बांधकाम पुर्ण झाल्यानंतर तसेच झोपडीधारकांची सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन झाल्यानंतर, झोपुप्रा व सहकारी गृहनिर्माण संस्था यांचे नावे १० वर्षांच्या कालावधीकरीता राष्ट्रीयकृत बँकेत मुदतठेव स्वरूपात ठेवण्यात येईल व

त्यावरील व्याज रक्कम संबंधित सहकारी गृहनिर्माण संस्थेकडे तेथील व्यवस्थापनासाठी पाठवली जाईल.

उपरोक्त रकमांमध्ये शासनाच्या मान्यतेनुसार वेळोवेळी बदल करण्यात येईल

१) योजनेसंदर्भातील सार्वजनिक सुविधा खालीलप्रमाणे असतील:-

१. बालवाडी (प्रत्येक १०० पुनर्वसन सदनिकांसाठी ३००चौ.फूटची एक)
२. वेलफेर सेंटर (प्रत्येक १०० पुनर्वसन सदनिकांसाठी ३००चौ.फूटची एक)
३. Convenience Shopping (४००० चौ.मी. क्षेत्रावरील योजनांसाठी पुनर्वसन क्षेत्राच्या २.५%)
४. Health Post / Police चौकी (योजनेत ५०० पेक्षा जास्त सदनिका असल्यास प्रत्येकी एक)
५. प्रति पुनर्वसन सदनिकेसाठी एक दुचाकी वाहनाची पार्किंग व्यवस्था

उपरोक्त सुविधांचा लाभ सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी होईल. झोपडीधारकांनी त्यांचा परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.

१०) या प्रकरणी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ४५ अन्वये विकास/बांधकाम परवानगी (Commencement Certificate) आणि भूखंड आरेखन/ इमारत नकाशा यांस मंजूरी देणेसंदर्भात आदेश स्वतंत्रपणे पारित करण्यात येतील. सदरच्या प्रारूप योजनेमध्ये प्रसंगानुसूल आवश्यक असल्यास बदल करण्यात येतील.

११) सदर प्रकरणी एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली, २०२० च्या विनियम १४.६ नुसार पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासाठी लागू असलेली विकास नियंत्रण नियमावली झोपुप्रा पुणे, २०२२ ही पुनर्वसन घटकासाठी तर मुक्त विक्री घटकासाठी एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०२० च्या तरतूदी लागू होतील.

१२) सदर योजनेचे विकसक मे. सह्याद्री प्रॉपर्टीज यांनी सदर मिळकतीवर विहित मुदतीत प्रकल्प सुरु करणे, बांधकाम व प्रकल्प पूर्ण करणे बंधनकारक राहील व या संदर्भातील शासनाने व प्राधिकरणाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील.

१३) सदर योजने अंतर्गत बांधकाम परवानगी (Fire / Environmental / Aviation, etc. NOC च्या अधिन राहून) देण्यात येईल व विकसकामार्फत मानकांनुसार बांधकाम पूर्ण करण्यात येईल. या प्रकरणी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ४५ अन्वये विकास / बांधकाम परवानगी (Commencement Certificate) आणि भूखंड आरेखन / इमारत नकाशा यास मंजूरी देणेसंदर्भात आदेश स्वतंत्रपणे पारीत करण्यात येतील.

१४) सदर योजनेतील पुनर्वसन घटकाच्या इमारतीचे काम सदैव खुल्या विक्री घटकाच्या पुढे राहील याची दक्षता विकसकाने घ्यावी आणि पुनर्वसन इमारतीकरीता भोगवटा प्रमाणपत्र अदा केल्यानंतरच विक्री घटक इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र (अंशतः/अंतिम) अदा करण्यात येईल.

१५) सदर प्रारूप योजनेस मान्यता विकसकाने सादर केलेली कागदपत्रे, परवानग्या आणि हमीपत्रे यांच्या आधारे देण्यात आली आहे.

१६) सदर झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्रातील सर्व झोपडीधारकांना याद्वारे कळविण्यात येते की, सदर योजनेसंदर्भात तसेच सोबत प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या स्थळदर्शक नकाशा संदर्भात (Site Plan) आपल्या कोणत्याही सूचना/आक्षेप/हरकती असल्यास, त्याबाबत सदरील प्रारूप योजना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे - १६ या कार्यालयात कार्यालयीन वेळेत लेखी स्वरूपात आवश्यक ती कागदपत्रे आणि पुराव्यांसह सादर कराव्यात. सबळ पुराव्याशिवाय दाखल केलेले तसेच विहीत मुदतीनंतर प्राप्त होणारे कोणतेही आक्षेप/हरकती/सूचना/दावे या कार्यालयाकडे स्विकारले अथवा विचारात घेतले जाणार नाहीत याची जाणीव याद्वारे करून देण्यात येत आहे.

संबंधितांचे म्हणणे व प्रकरणात दाखल असलेली कागदपत्रे आणि पुरावे विचारात घेऊन उक्त नियमावलीतील नियम क्र. १४.६.१२(१) अन्वये सदरच्या प्रारूप योजनेस अंतिम मान्यता देण्यात येईल व याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील, याची नोंद घ्यावी.

सदरची प्रारूप योजना ही माझ्या सहीने व कार्यालयाच्या शिक्क्यासह जारी करण्यात आली आहे.

स्थळ :- झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे.

दिनांक :- /०२/२०२४.

0/C
E
ENR
DNY

मुख्य कार्यकारी अधिकारी,
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,
पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे.
22.2.2024

प्रत माहितीस्तव :

१. मा. आयुक्त, पुणे महानगरपालिका.
२. विकसक - मे. सह्याद्री प्रॉपर्टीज
३. पेठ गुरुवार, पुणे सि.स.नं.२१९, २२०/१, २२०/२, २२०/३, २२०/४अ, २२०/४ब, २२१, २२२/अ, २२२/ब, २२३, २३३ व २३४ येथील झोपडपट्टीधारकांकरीता माहितीसाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

